

BSE Limited First Floor, New Trading Ring Rotunda Building, P J Towers, Dalal Street, Fort, Mumbai 400 001 National Stock Exchange of India Ltd. Exchange Plaza, C-1, Block G, Bandra Kurla Complex, Bandra(E), Mumbai 400 051

January 30, 2025 Sc no. - 18580

Dear Sirs/Madam,

Sub: Newspaper Publication – Financial Results for the third quarter and nine months ended December 31, 2024

Pursuant to Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we are enclosing herewith the newspaper publication of the Financial Results of Tata Motors Limited ('the Company') for the third quarter and nine months ended December 31, 2024, published on January 30, 2025 in the following newspapers:

- a. Financial Express
- b. Loksatta

The advertisement includes a Quick Response code and the weblink to access complete financial results for the said period. The above information is also available on the website of the Company at www.tatamotors.com.

This is for information of the Exchanges and the Members.

Yours faithfully, Tata Motors Limited

Maloy Kumar Gupta Company Secretary

Encl: as above

ZENOTECH LABORATORIES LIMITED

CIN: L27100TG1989PLC010122

Survey No.250-252, Turkapally (V), Shameerpet (M), Hyderabad - 500078 Phone: +91 90320 44584/585/586 Website: www.zenotechlab.com

EXTRACT OF STANDALONE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE **QUARTER AND NINE MONTHS ENDED 31 DECEMBER 2024**

		(Rs. in	lakhs, exce	pt share and	per equity	share data)
	Qı	uarter end	ed	Nine mon	Year ended	
PARTICULARS				31.12.2024 Unaudited		31.03.2024 Audited
Total Income from operations (net)	1,161.38	1,010.82	1,122.69	3,197.16	3,240.37	4,183.72
Net Profit/(Loss) before exceptional items and tax	248.52	100.25	380.35	553.32	976.89	1,114.14
Exceptional items	62.40	134.80	-	197.20	-	-
Net Profit/(Loss) after exceptional items and tax	169.28	134.74	336.05	432.99	763.93	829.87
Total Comprehensive income for the period (comprising profit/(loss) for the period after tax and other comprehensive income after tax)	168.60	134.06	337.07	430.95	766.55	827.15
Paid-up equity share capital	6,103.06	6,103.06	6,103.06	6,103.06	6,103.06	6,103.06
Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the Previous Year	-	-	-	-	-	2,951.10
Earnings/ (loss) per share (Basic & Diluted) (Face value Rs.10/- per share)	0.28	0.22	0.55	0.71	1.25	1.36
Notes:	7.	5				

- 1. The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on January 28, 2025.
- 2. These financial results have been prepared in accordance with the Indian Accounting Standards ("Ind AS") prescribed under section 133 of the Companies Act, 2013 read with the relevant rules issued thereunder and other accounting principles generally accepted in India.
- 3. The above is an extract of the detailed format of unaudited financial results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the unaudited financial results is available on the Stock Exchange website (www.bseindia.com) and on the Company's website (www.zenotechlab.com). The same can be accessed by scanning the QR Code provided below.



By order of the Board for Zenotech Laboratories Limited Sd/-Chairman of the Board meeting Dr. Azadar Husain Khan

DIN: 01219312

CREMICA AGRO FOODS LIMITED

Regd. Office: 455, Sohan Palace, 2nd Floor, The Mall, Ludhiana, Punjab-141001, CIN: L15146PB1989PLC009676 E-mail: contact@cremicaagro.com; Ph: 01826-225418; Website: www.cremicaagro.com

Extract of Standalone Un-Audited Financial Results for the Quarter & Nine Months ended on 31st December, 2024 (Rs. in 000)

Sr	Particulars		Quarter endec	i	Nine mon	Year ended	
No		31.12.2024 (Un-Audited)	30.09.2024 (Un-Audited)	31.12.2023 (Un-Audited)	31.12.2024 (Un-Audited)	31.12.2023 (Un-Audited)	31.03.2024 (Audited)
1	Total Income from Operations	997.00	1,191.00	1,132.00	3,340.00	2,515.00	3,784.00
2	Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	616.00	733.00	586.00	2,081.00	1,158.00	2,147.00
3	Net Profit/(Loss) for the period before tax (after Exceptional and/ or Extraordinary items)	616.00	733.00	586,00	2,081.00	1,158.00	2,147.00
4	Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	461.00	548.00	418.00	1,558.00	866.00	1,605.00
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	461.00	548.00	418.00	1,558.00	866.00	1,605.00
6	Paid-up Equity Share Capital (Face value of Rs.10/- each)	44,955.00	44,955.00	44,955.00	44,955.00	44,955.00	44,955.00
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet as at 31st March						40,819.00
8	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations):						
	Basic:	0.10	0.12	0.09	0.35	0.19	0.36
,	Diluted:	0.10	0.12	0.09	0.35	0.19	0.36

Notes: 1- These financial results have been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015, at

Place: Phillaur

- prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 read with relevant rules issued there under.
- The Above result were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company in their meeting held on 29.01.2025. The Statutory Auditor have expressed an unmodified conclusion on the aforesaid results.
- 3- The Company is a single segment company and therefore, the segment reporting under Ind AS-108 is not required.



On behalf of Board For CREMICA AGRO FOODS LIMITED Sd/ SURENDAR KUMAR SOOD (Director) DIN: 01091404

TATA POWER RENEWABLE ENERGY

TATA POWER RENEWABLE ENERGY LIMITED Corporate Centre, 34 Sant Tukaram Road, Carnac Bunder, Mumbai-400009 Website: www.tatapower.com/renewables CIN: U40108MH2007PLC168314

		Quarter	rended	₹ crore Year ended
Sr. No.	Standalone	31-Dec-24	31-Dec-23 (Restated)	31-Mar-24 (Restated)
		(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
a.	Total Income from Operations	2,757.67	4,515.94	13,698.10
b.	Profit / (Loss) Before Exceptional items and tax	355.71	253,48	1,356.52
C.	Net Profit / (Loss) for the period / year	255.67	194,17	964.51
d.	Total Comprehensive Income	276.25	165.82	896.19
e.	Paid-up Equity Share Capital (Face Value: ₹10/- per share)	1,463.10	1,463.10	1,463.10
f,	Reserves (excluding Revaluation Reserve)	12,318.51	11,696.76	11,960.96
g.	Securities Premium Account	8,743.56	6,825,63	8,742.01
h.	Networth	14,163.19	13,506.95	13,775.60
L.	Capital Redemption Reserve	11.25	11.25	11.25
1	Debenture Redemption Reserve	99.05	99.05	99.05
k.	Outstanding Debt	18,197.27	14,777.06	15,079.86
1	Earnings Per Equity Share (of ₹ 10/- each) (In ₹)			
	(i) Basic Earning Per Share- (In ₹)	1.75	1.33	6.59
	(ii) Diluted Earning Per Share- (In ₹)	1.75	1,33	6.59
m	Debt Equity Ratio (in times)	1.32	1.12	1.12
п	Debt Service Coverage Ratio (in times)*	1.55	1.38	1.02
0	Interest Service Coverage Ratio (in times)*	1.91	1.77	2.03
р	Current Ratio (in times)	1.08	0.95	0.87
q	Long Term Debt to Working Capital (in times)	8.86	18.24	32.52
r	Current Liability ratio (in times)	0.28	0.46	0.43
S.	Total Debts to Total Assets (in times)	0.47	0.41	0.41
IZ.	Debtors' Turnover ratio (in number of days)	171	105	144
ü	Inventory Turnover ratio (in number of days)	70	45	42
٧.	Bad debts to Accounts Receivable Ratio (%)	0.08%	0.00%	0.26%
w	Operating margin (%)	16.89%	9.82%	15.13%
x	Net Profit Margin (%) including exceptional item	9.27%	4,30%	7.04%

Date: 28" January, 2025

Place: Mumbai

- The above results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on 28th January, 2025. 2. The above is an extract of the detailed format of quarterly financial results filed with the Stock Exchanges under Regulation 52 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the guarterly financial results is available on the Stock
- Exchange website www.nseindia.com and on the Company's website www.tatapower.com/renewables For other line items referred in Regulation 52(4) of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, pertinent
- disclosures have been made to the National Stock Exchange and can be accessed on URL www.nseindia.com.
- * In case of quarterly numbers, ratios have not been annualised.

For and on behalf of the Board of TATA POWER RENEWABLE ENERGY LIMITED Deepesh Nanda Chief Executive Officer and Managing Director DIN 03151401

GUJARAT GAS LIMITED

Registered Office: Gujarat Gas CNG Station, Sector 5/C. Gandhinagar-382006, Gujarat Tel: +91-79-26737400 website: www.gujaratgas.com E-mail Id: Investors@GUJARATGAS.com CIN: L40200GJ2012SGC069118

GUJARAT GAS

NAME OF

NOTICE

Pursuant to Regulation 29(1) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, Notice is hereby given that the meeting of the Board of Directors of the Company will be held on Wednesday, 5" February, 2025 to consider and approve the Un-audited standalone & consolidated Financial Results for the Quarter ended on 31" December, 2024. The notice of this meeting is also available on the Company's website (www.gujaratgas.com) and also on the Stock Exchanges' website of National Stock Exchange of India Limited at (www.nseindia.com) and BSE Limited at (www.bseindia.com). For, Gujarat Gas Limited

Place: Gandhinagar Sandeep Dave Date: 29th January, 2025 Company Secretary

PUBLIC NOTICE TVS MOTOR COMPANY LIMITED

Registered Office: "Chaitanya" No.12 Khader Nawaz Khan Road, Nungambakkam, Chennai - 600006 CIN: L35921TN1992PLC022845 Website: tvsmotor.com Email: contactus@tvsmotor.com Ph: 044 28332115 Notice of loss of share certificates

NOTICE is hereby given that the following share certificate(s) issued by the company are stated to have been lost or misplaced or stolen and the registered holders/ the legal heirs of the registered holders thereof have applied to the company for issue of duplicate share certificate(s)

FOLIO SHARE NO. OF DISTINCTIVE NUMBERS

NUMBER	CERT. NOS.	SHARES	(FROM-TO)	REGISTERED HOLDER
10040	2445	500	2361111 - 2361610	Aruna Govindrao Lakur
A2913	14535	500	238624014 - 238624513	Govind Raghavendra Lakur Pankaj Govindrao Lakur
P0420	14539	500	238626014 - 238626513	Pankaj Govindrao Lakur Aruna Govindrao Lakur Govind Raghavendra Lakur

The public are hereby warned against purchasing or dealing in any way, with the above share certificates. Any person(s) who has/have any claim(s) in respect of the said share certificates should lodge such claim(s) with the company at its registered office at the address given above within 15 days of publication of this notice, after which no claim will be entertained and the company will proceed to issue duplicate share certificates.

For TVS Motor Company Limited Place: Chennai Date: 30th January 2025

K S Srinivasan Company Secretary

WONDER ELECTRICALS LIMITED

(Formerly Known as Wonder Fibromats Limited) Regd. Office: 45, Ground Floor, Okhla Industrial Estate, Phase-III, New Delhi- 110020 CIN: L31900DL2009PLC195174, Website: www.wonderelectricals.com, Ph. No.: 011- 66058952

Extract of Unaudited Financial Results for the Quarter & Nine Months Ended 31st December, 2024

Quarter ended Nine Months Ended									
S.	02002200000		luarter end	ea	Nine Mon	tns Ended	Ended		
No.	Particulars	Unaudited 31-Dec-24	Unaudited 30-Sep-24	Unaudited 31-Dec-23	Unaudited 31-Dec-24	Unaudited 31-Dec-23	Audited 31-Mar-24		
1	Total Income from Operations	22152.85	12958.29	13116.32	58247.25	31069.61	56999.02		
2	Net Profit for the period before tax (before exceptional and extraordinary items)	793.07	56.36	398.67	1144.16	495.28	1452.40		
3	Net Profit for the period before tax (after exceptional and extraordinary items)	793.07	56.36	398.67	1144.16	495.28	1452.40		
4	Net profit for the period after tax (after exceptional and extraordinary items)	509.48	51.17	299.29	739.05	362.51	1015.59		
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	509.48	51.17	299.29	739.05	362,51	1015.59		
6	Equity Share Capital (Face value Rs. 1 each)	1340.08	1340.08	1340.08	1340.08	1340.08	1340.08		
7	Reserves(excluding Revaluation Reserves) as shown in the Audited Balance Sheet of the previous year) Preference Share Capital (Unlisted)		52	*	-		5687,95 1992.67		
8	Earnings per share (face value of Rs. 1/- per share) (not annualised)								
	Basic earnings per share (in rupees)	0.38	0.04	0.22	0.55	0.27	0.76		
	Diluted earnings per share (in rupees)	0.38	0.04	0.22	0.55	0.27	0.76		

Place: New Delhi


Date: 29.01.2025

- The above is an extract of the detailed format of quarter and nine month Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results is available on the Company's website (www.wonderelectricals.com.com) and on Stock Exchanges website (www.bseindia.com and www.nseindia.com)
- The above results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors in their respective meetings held on January 29, 2025. The Limited Review for the quarter and nine month ended 31st December, 2024, has
- been carried out by the Statutory Auditor, as required under Regulation 33 of SEBI (LODR) Regulation, 2015. Figure of the previous periods have been regrouped /rearranged, wherever necessary,

On behalf of the Board For Wonder Electricals Limited

Yogesh Sahni

Managing Director DIN: 00811667



Tel: +91 22 6665 8282 Fax: +91 22 66657799

Email: inv_rel@tatamotors.com Website: www.tatamotors.com

CIN - L28920MH1945PLC004520

(₹ in crore)

EXTRACT OF CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED DECEMBER 31, 2024 **Quarter ended** Nine months ended Year ended

Particulars	December 31,	September 30,	December 31,	December 31,	December 31,	March 31,
	2024	2024	2023	2024	2023	2024
			Unaudited			Audited
Total Income from Operations	1,13,575	1,01,450	1,10,577	3,23,074	3,17,942	4,37,928
Net Profit/(Loss) for the period including share of Profit/(Loss) of joint						
ventures and associates (before tax and exceptional items)	7,700	5,768	7,775	22,297	19,475	28,932
Net Profit/(Loss) for the period before tax including share of Profit/						
(Loss) of joint ventures and associates (after exceptional items)	7,674	5,767	7,687	22,313	18,586	27,955
Net Profit/(Loss) for the period after tax including share of Profit/						
(Loss) of joint ventures and associates (after exceptional items)	5,578	3,450	7,145	14,722	14,278	31,807
Total Comprehensive Income/(Loss) for the period	(4,925)	13,126	11,747	13,865	20,962	38,130
Paid-up equity share capital (face value of ₹2 each)	736	736	766	736	766	767
Reserves excluding revaluation reserve						84,151
Securities Premium Account	14,353	14,343	14,223	14,353	14,223	14,263
Net worth	96,099	1,01,062	67,827	96,099	67,827	84,918
Paid up Debt Capital/Outstanding Debt	91,696	97,260	1,07,355	91,696	1,07,355	98,501
Debt Equity Ratio (number of times)	0.95	0.96	1.58	0.95	1.58	1.16
Earnings per share (EPS)						
A. Ordinary shares (face value of ₹2 each)						
(a) Basic EPS ₹	14.81	9.72	18.32	41.24	36.51	81.95
(b) Diluted EPS ₹	14.80	9.71	18.30	41.21	36.48	81.88
B. 'A' Ordinary shares (face value of ₹2 each)						
(a) Basic EPS ₹	NA	NA	18.42	NA	36.61	82.05
(b) Diluted EPS ₹	NA	NA	18.40	NA	36.58	81.98
Capital Redemption Reserve	2	2	2	2	2	2
Debenture Redemption Reserve	127	127	211	127	211	127
Debt Service Coverage Ratio (number of times)	0.97	2.33	0.51	1.35	0.79	0.75
Interest Service Coverage Ratio (number of times)	4.87	3.56	4.85	4.47	4.03	4.52
			Not annualised			

(₹ in crore)

EXTRACT OF STANDALONE AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED DECEMBER 31, 2024

		Quarter ended		Nine mon	ths ended	Year ended
Particulars	December 31,	September 30,	December 31,	December 31,	December 31,	March 31,
Particulars	2024	2024	2023	2024	2023	2024
			Aud	ited		
Total Income from Operations	17,040	15,518	18,669	49,420	53,043	73,303
Net Profit/(Loss) for the period (before tax and exceptional items)	1,553	1,186	1,197	5,812	3,410	5,042
Net Profit/(Loss) for the period before tax (after exceptional items)	1,529	1,153	4,866	5,717	6,305	7,851
Net Profit/(Loss) for the period after tax (after exceptional items)	1,404	477	4,570	4,070	5,776	7,902
Total Comprehensive income/(Loss) for the period	1,244	501	4,730	4,034	6,138	8,341
Paid-up equity share capital (face value of ₹2 each)	736	736	766	736	766	767
Reserves excluding revaluation reserve						29,376
Securities Premium Account	14,675	14,665	14,544	14,675	14,544	14,585
Net worth	31,877	30,625	27,903	31,877	27,903	30,143
Paid up Debt Capital/Outstanding Debt	11,080	13,052	14,305	11,080	14,305	13,772
Debt Equity Ratio (number of times)	0.35	0.43	0.51	0.35	0.51	0.46
Earnings per share (EPS)						
A. Ordinary shares (face value of ₹2 each)						
(a) Basic EPS	3.81	1.38	11.92	11.69	15.06	20.63
(b) Diluted EPS	3.81	1.38	11.90	11.68	15.05	20.60
B. 'A' Ordinary shares (face value of ₹2 each)						
(a) Basic EPS	. NA	NA	12.02	NA	15.16	20.73
(b) Diluted EPS	NA NA	NA	12.00	NA	15.15	20.70
Capital Redemption Reserve	2	2	2	2	2	,
Debenture Redemption Reserve	127	127	211	127	211	127
Debt Service Coverage Ratio (number of times)	0.78	1.98	0.32	1.85	1.18	0.98
Interest Service Coverage Ratio (number of times)	8.03	6.89	5.02	9.55	4.60	5.02
		1	Not annualised			

The above Standalone results include the Company's proportionate share of income and expenditure in its Joint Operation, namely Tata Cummins Private Limited and it's subsidiary.

- 1 The above results were reviewed and recommended by the Audit Committee on January 28, 2025 and approved by the Board of Directors at its meeting held on January 29, 2025. The Statutory Auditors have carried out an audit of the standalone results and a limited review of the consolidated financial results for the guarter and nine months ended December 31, 2024.
- 2 The above is an extract of the detailed format of Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the quarter and nine months ended December 31, 2024 are available on the Company's website at https://www.tatamotors.com/quarterly-results/ as well as on the website of the National Stock Exchange of India Ltd at www.nseindia.com and BSE Ltd at www.bseindia.com. The same can be accessed by scanning the QR code provided below.



Girish Wagh **Executive Director** (DIN 03119361)

Tata Motors Limited

Mumbai, January 29, 2025

financialexp.epapr.in

संशयित रुग्णांचे तातडीने फेरसर्वेक्षण

उच्चस्तरीय पथकाच्या सूचनेनंतर कार्यवाही

लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

पुणे : सिंहगड रस्ता परिसरात

गुँइलेन बॅरे सिंड्रोमची जास्त रुग्ण आढळन आले आहेत. या भागात महापालिकेच्या पथकांनी अतिसार, उलट्या अशी लक्षणे असलेल्या रुग्णांचे सर्वेक्षण केले होते. केंद्रीय उच्चस्तरीय पथकाने बुध्वारी महापालिकेच्या सर्वेक्षण पथकांकडून पुन्हा या रुग्णांचे तातडीने सर्वेक्षण करून घेतले.

महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या

पथकांनी घरोघरी जाऊन संशयित रुग्णांचे सर्वेक्षण केले होते. त्यात

रुग्णसंख्या वाढीच्या नेमक्या कारणांचा शोध घेण्यासाठी हे सर्वेक्षण करण्यात आले, अशी माहिती सूत्रांनी दिली. शहर परिसरात आढळून आलेल्या जीबीएस रुग्णांपैकी ८० टकके रुगण सिंहगाँड रुस्ता परिस्रागत बैठक घेतली

अहवाल सादर करण्याचे निर्देश

- ब्रिंडगड रस्ता परिसरातील जलस्वोतांची पाडणी आरोग्य विभागाच्या सर्वेक्षण पथकांबरोबर बैठक
- सर्वेक्षणाबाबत आरोग्य विभागाच्या पथकांना पशिक्षण
- रुग्णांचे तातडीने फेरसर्वेक्षण करण्याच्या सूचना
- सर्वेक्षणाचे अहवाल दिवसअखेरीस सादर करण्याचे निर्देश

आली होती. या सर्वेक्षणात अशी आलो हाता. या सवक्षणात अशा लक्षणे असलेले १४४ रूज आढळून आले होते. केंद्रीय उच्चस्तरीय पथकाने बुधवारी सिंहगड रस्ता परिसरातील पाण्याच्या स्त्रोतांची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या पथकांची

या बैठकीत आरोग्य विभागाच्या पथकांना रुग्णांचे फेरसर्वेक्षण करण्याच्या सूचना करण्यात आल्या. याचबरोबर उच्चस्तरीय

अतिसार, उलट्या अशी लक्षणे पथकाने सर्वेक्षणात नेमक्या असलेल्या रुग्णांची मुहिती घेण्यात कोणत्या गोष्टी अपेक्षित आहेत, काय माहिती घ्यावी, कशा पद्धतीने सर्वेक्षणाची माहिती संकलित करावी, याची माहिती सर्वेक्षण पथकांना दिली. त्यानंतर तातडीने सर्वेक्षण पथकांना फेरसर्वेक्षण सुरू करण्यास सांगण्यात आले. या पथकांकडून दिवसअखेरीस सर्वेक्षणाचे अहवाल उच्चस्तरीय पथकाने मागविले आहेत. यात रुग्णांची लक्षणे आणि रुग्णांना नेमकी बाधा कशामळे झाली. यावर उच्चस्तरीय पथकाने भर दिला, असेही सूत्रांनी स्पष्ट केले.

मनोज जरांगे यांचे आज उपोषण मागे

जालना : बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा विषय मागे पडू

नये म्हणून बेमुदत सुरू केलेले उपोषण

गुरुवारी सहाव्या दिवशी मागे घेणार असल्याचे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी बुधवारी जाहीर केले. जरांगे यांनी २५ जानेवारीला आंतरवाली सराटीमध्ये मराठा आरक्षण आणि अन्य मागण्यांसाठी उपोषण सुरू केले होते.

कणबी प्रमाणपत्रे देऊन मराठा समाजाचा ओबीसींमध्ये समावेश करावा, यासाठी अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या उपोषणाचा मंगळवारी पाचवा दिवस होता, सोमवारी रात्री उशिरा आमदार सुरेश धस यांनी जरांगे यांची भेट घेतली. त्यानंतर जरांगे यांनी डॉक्टरांकडन सलाईन लावून घेतले. दरम्यान, खासदार डॉ. कल्याण काळे यांनीही जरांगे

अामच्या मागण्या मान्य करणार आहात की नाही, हे एकदा मुख्यमंत्र्यांनी सांगून टाकावे. पुन्हा उपोषणास बसावे लागेल, असे आम्हास वाटले नव्हते. मुख्यमंत्र्यांनी आमच्या मागण्या पूर्ण कराव्यात. मागण्या पूर्ण होणार नसतील तर आम्ही उपोषणाच्या व्यतिरिक्त वेगळ्या मार्गाने आंदोलन करू

- <mark>मनोज जरांगे,</mark> मराठा आंदोलक

यांची भेट घेतली. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची खासदार काळे यांनी जरांगे यांच्या संदर्भाने भेट घेतली. जरांगे यांच्या उपोषण सुटावे यासाठी तातडीने लक्ष घालावे. अशी मागणी डॉ. काळे

प्राप्तां वस्तं संबंधियांचा युक्ता रूप्यात येत्रे वि.
आती की कारणा लागिकक एक्यूल्टें, जो
आती की कारणा लागिकक एक्यूलें, जो
आती की कारणा लागिकक एक्यूलें, जो
सार्वां के विर्माणियांचा आतांची, आते की
सार्वां के विर्माणियांचा आतांची, आते की
सार्वां के प्रतिस्थातीं कारणांची, सार्वां के
सार्वां कि प्रतिस्थातीं कारणांची, सार्वां के
सार्वां कि प्रतिस्थातीं कारणांची, सार्वां के
सार्वां कि प्रतिस्थातीं कारणांची कारणांची
सार्वं के स्वतं आती प्रति सार्वं कारणांची
सार्वं के स्वतं के स्वतं के
सार्वं के स्वतं के सार्वं के
सार्वं के सार्वं के
सार्वं के सार्वं के
सार्वं के सार्वं के
सार्वं के
सार्वं के
सार्वं के
सार्वं के
सार्वं के
सार्वं के
सार्वं के
सार्वं के
सार्वं के
सार्वं के
सार्वं के
सार्वं के
सार्वं के
सार्वं के
सार्वं के
सार्वं के
सार्वं के
सार्वं के
सार्वं के
सार्वं के
सार्वं के
सार्वं के
सार्वं के
सार्वं के
सार्वं के
सार्वं के
सार्वं के
सार्वं के
सार्वं के
सार्वं के
सार्वं के
सार्वं के
सार्वं के
सार्वं के
सार्वं के
सार्वं के
सार्वं के
सार्वं के
सार्वं के
सार्वं के
सार्वं के
सार्वं के
सार्वं के
सार्वं के
सार्वं के
सार्वं के
सार्वं के
सार्वं के
सार्वं के
सार्वं के
सार्वं के
सार्वं के
सार्वं के
सार्वं के
सार्वं के
सार्वं के
सार्वं के
सार्वं के
सार्वं के
सार्वं के
सार्वं के
सार्वं के
सार्वं के
सार्वं के
सार्वं के
सार्वं के
सार्वं के
सार्वं के
सार्वं के
सार्वं के
सार्वं के
सार्वं के
सार्वं के
सार्वं के
सार्वं के
सार्वं के
सार्वं के
सार्वं के
सार्वं के
सार्वं के
सार्वं के
सार्वं के
सार्वं के
सार्वं के
सार्वं के
सार्वं के
सार्वं के
सार्वं के
सार्वं के
सार्वं के
सार्वं के
सार्वं के
सार्वं के
सार्वं के
सार्वं के
सार्वं के
सार्वं के
सार्वं के
सार्वं के
सार्वं के
सार्वं के
सार्वं के
सार्वं के
सार्वं के
सार्वं के
सार्वं के
सार्वं के
सार्वं के
सार्वं के
सार्वं के
सार्वं के
सार्वं के
सार्वं के
सार्वं के
सार्वं के
सार्वं के
सार्वं के
सार्वं के
सार्वं के
सार्वं के
सार्वं के
सार्वं के
सार्वं के
सार्वं के
सार्वं के
सार्वं के
सार्वं के
सार्वं के
सार्वं के
सार्वं के
सार्वं के
सार्वं के
सार्वं के
सार्वं के
सार्वं के
सार्वं के
सार्वं के
सार्वं के
सार्वं के
सार्वं के
सार्वं के
सार्वं के
सार्वं के
सार्वं के
सार्वं के
सार्वं के
सार्वं के
सार् घालावे, अशी मागणी डॉ. काळे वानी ऑकत पवार बांना केली. दरम्यान, शिंदे समितीस मृदतावा, कृणवी नोंदी शोधण्यासाठी जिल्हा व तातुका स्तरावर कक्ष स्थापन करणे, आंठीलकांवरील गुन्हें मागे घेण्याच्या संदर्भत आपली मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाल्याचे धस वांनी योवळी माध्यम प्रतिनिधीना सांगितले.

कैसर खालिद 'एसीबी'समोर हजर होणार

मुंबई : निलंबित आयपीएस खालिद चौकशीसाठी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे (एसीबी) लवकरच हजर होणार आहेत. एसीबीकडन

जाहीर सूचना

-पेल व वा जाहिरातीच्या ताराखेशस्य (सात) हिवसांच्या आत स्यातील स्टतांच्ये ता राज्याच्या पूर्व आहेत प्रसातिल स्टतांच्ये ता राज्याच्या पूर्व आहेत प्रसादक स्टित्स स्टायांच्ये ताहार संख्या स्टायाच्या प्रकादा आहेता प्रवादा द्वारा किया कोणतीह देले, वर काही प्रमादा स्टाया अधिकात आहे आ राज्याच्या स्टाया आहेता आहे आ साव्याच्या स्टायाची है आमच्या अधिकात प्रकादा प्रदेशीने बांध्यकारक राहणार रहित.

उपरोक्त संदर्भित परिशिष्ट

मीजे कासणे, तालुका भिवंडी व जिल्हा ठाणे वेथील खालील प्रमाणे नमूद केलेल्वा सर्व्हें क्रमांकांच्या एकूण ४५,३९८ चीरस मीटर जमिनीचा तो सर्व तुकडा आणि भाग : सर्व्हें जमिनीचे क्षेत्रफळ (७/१२ उताऱ्यानुसार) (ची.मी.मध्ये)

४/२/क ८५५० कुरा १६७१० ग्री.गी. म्हणलेच १६.६० एकराव्या विशंक ३० जानेवारी, २०१५ मोसिका भोगले भागीवा, उडंडकोकेटस् आस्त्र मार्गातिस् यन वर्ल्ड सेंट. सात्रमा मजला, टॉक्ट २ए, तो अंडकोकेटस् आस्त्रमा मजला, टॉक्ट २ए, तो अस्पर्धिक प्रस्तु भागीवारी व्याट मार्ग, तो अस्पर्धिक प्रस्तु (पश्चिम), मुंबर्ड-४०० ०१३

होते. त्यांनी पत्राला प्रतिसाद देत लवकरच अधिक माहिती देणार असल्याचे समजते. खालिद

त्यांना बुधवारी पत्र पाठवून यांच्याविरोधात ७ मे २०२४ रोजी चौकशीसाठी बोलाविण्यात आले तक्रार केली होती. होर्डिंगला परवानगी देण्यात भ्रष्टाचार झाला असन त्यात अमेरिकेतील सहलीचाही उल्लेख करण्यात आला आहे.



संस्कृति मंत्रात्तय भारत सरकार

साहित्य अकादेमी पुरस्कार 2025

साहित्य अकादेमीच्या वतीने भारतीय लेखक, त्यांचे चाहते, प्रकाशक यांच्याकडन २०२५ या वर्षाच्या साहित्य अकादेमी परस्कारासाठी अकादेमीने मान्य केलेल्या 24 भारतीय भाषांमधून पुस्तके मागवण्यात येत आहेत. संबंधित पुस्तक 2019, 2020, 2021, 2022, 2023 (अर्थात 1 जानेवारी 2019 ते 31 डिसेंबर 2023) या कालावधीत प्रथम प्रकाशित असावे, एक लाख रुपये रोख आणि ताम्रपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. पुस्तकाच्या एका प्रतीसह दिनांक 28 फेब्रुवारी 2025 पर्यंत अर्ज सादर करणे आवश्यक आहे. पुरस्कारा**बद्दलचा** अधिक तपशील, साहित्य अकादेमी पुरस्काराचे नियम आमच्या खालील वेबसाईटवर उपलब्ध आहेत.

साहित्य अकादेमी, नवी दिल्ली

राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरण, मुंबई बेंच यांच्यासमोर सी.ए. (सीएए)/१३७/एमबी/२०२४

आणि
कंपन्या अधिनियम, २०१३च्या कल्प्स २३० व २३२ आणि कंप अधिनियम, २०१३च्या अन्य लागू तरतुदी व त्याखालील तयार केलेर नियमांच्या प्रकरणात;

जनरणातः आणि अल्पेक अल्पेरक इंडिया प्रायकेट लियस्टेड ('विकलित कंपनी') अल्टेक टेबनोक्राफ्ट्स इंडिया प्रायकेट लियस्टेड ('परिणामी कंपनी') जाये संख्यात माधारक चांच्यादरम्यान व्यवस्थापन योजने

कंपन्या कायदा १९५६ अंतर्गत एक व्याघ संस्थाापत कथना, आरण केलेल्ल CIN: U27203PN2005PTC020618, तिचे नोंदणीकृत कार्याल्ल येशे दिश्वत असलेलेन ए-८३/२, फेन-I, एमआयडीसी कागल, हाबकणंगले, औट पोस्ट हल्साबडे, कोल्डापुर-४१६ २१६

ाति वे वेलोक्युक कार्यालय पेक्ये रिवार अवस्थित - (१८८२) हमना, प्राथम अर्थियर (१८८२), किना, प्राथम प्राथमियर विश्व कार्यालय कार्यकर विश्व कार्यकर कार्यकर विश्व कार्यकर विश्व कार्यकर विश्व कार्यकर विश्व कार्यकर कार्यकर

अ.क.	धनकोंचा वर्ग	दिवस व तारीख	चेळ					
₹.	असुरक्षित घनको	मंगळवार, २५ फेब्रुवारी, २०२५	स. ११.०० वा.					
२. सुरक्षित धनको मंगळवार, २५ फेब्रुवारी, २०२५ दु. १२.३० वा.								
विसर्जित कंपनी'ने स्पीड पोस्टद्वारा 'विसर्जित कंपनी'च्या संबंधित सुरक्षित व असुरक्षित धनकांना २४ जानेवारी, २०२५ रोजी सचनेचा एक भाग म्हणन ('नोटीस') जी अन्य जोडपत्रांसमवेत कंपन्या								
(तडगोड,	व्यवस्थापन व एकत्रीव	ल्या) नियम, २०१६च्या नियम ६ यासह	वाचलेल्या कायद्याच्य					
कलम २३० ते २३२ व १०२ अंतर्गत योजना व स्पष्टीकरणात्मक विवरणासमयेत संबंधित सभांच्या								
सचना पाठविण्याचे काम पर्ण केले आहे.								

नॉदणीकृत कार्यालय : वॉम्बे हाऊस, २४, होमी मोदी स्ट्रीट, मुंबई-४००००१. टेलि: : +९१ २२ ६६६५ ८२८२; फंक्स : +९१ २२ ६६६५ ७७९९ ई-मेल : inv_rel@tatamotors.com वेबसाइट : www.tatamotors.com सीआयएन : एल२८९२०एमएच१९४५पीएलसी००४५२०

३१ डिसेंबर २०२४ रोजी संपलेल्या तिमाही आणि नऊ महिन्यांसाठी अलेखापरीक्षित एकत्रित आर्थिक निकालांचा उतारा

	तिमाहीअखेर		नऊ महिने अखेर		वर्षअखेर	
३१ डिसेंबर २०२४	३० सप्टेंबर २०२४	३१ डिसेंबर २०२३	३१ डिसेंबर २०२४	३१ डिसेंबर २०२३	३१ मार्च २०२४	
	अलेखापरीक्षित					
१,१३,५७५	१,०१,४५०	१,१०,५७७	3,23,008	३,१७,९४२	४,३७,९२८	
19,1900	५,७६८	৩,৬৬५	२२,२९७	१९,४७५	२८,९३२	
४७,७७४	५,७६७	७,६८७	२२,३१३	१८,५८६	૨७, ૧५ ५	
५,५७८	3,840	७,१४५	१४,७२२	१४,२७८	३१,८०७	
(४,९२५)	१३,१२६	११,७४७	१३,८६५	२०,९६२	३८,१३०	
७३६	७३६	७६६	७३६	৬६६	৩২৩	
					८४,१५१	
१४,३५३	१४,३४३	१४,२२३	१४,३५३	१४,२२३	१४,२६३	
९६,०९९	१,०१,०६२	६७,८२७	९६,०९९	६७,८२७	८४,९१८	
९१,६९६	९७,२६०	૧,૦૭,३५५	९१,६९६	१,૦૭,३५५	९८,५०१	
0.94	०.९६	१.५८	0.94	१.५८	१.१६	
१४.८१	9.62	१८.३२	४१.२४	३६.५१	८१.९५	
१४.८०	9.68	१८.३०	४१.२१	३६.४८	23.53	
एनए	एनए	१८.४२	एनए	३६.६१	८२.०५	
एनए	एनए	१८.४०	एनए	३६.५८	८१.९८	
2	2	2	2	2	2	
१२७	१२७	२११	१२७	२११	१२७	
0.90	7.33	0.48	१.३५	0.68	0.194	
8.69	३.५६	8.64	8.86	8.03	8.42	
		वार्षिक नाही				
	१,१३,५७५ ७,७०० ७,७७४ ५,५७८ ५,५७८ १४,१५३ १४,१५६ १४,१५६ १४,८१ १४,८१ एनस् एनस्	3	3	3	3	

३१ डिसेंबर २०२४ रोजी संपलेल्या तिमाही आणि नऊ महिन्यांसाठी स्वतंत्र लेखापरीक्षण केलेल्या आर्थिक निकालांचा उतारा

			तिमाहीअखेर		नक महि	ने अखेर	वर्षअखेर
तपशील		३१ डिसेंबर २०२४	३० सप्टेंबर २०२४	३१ डिसेंबर २०२३	३१ डिसेंबर २०२४	३१ डिसेंबर २०२३	३१ मार्च२०२४
			•	लेखाप	ारीक्षित		
ऑपरेशन्समधून एकूण उत्पन्न		१७,०४०	१५,५१८	१८,६६९	४९,४२०	५३,०४३	60,303
या कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा) (करपूर्व आणि अपवादात्मक वस्तू)		१,५५३	१,१८६	१,१९७	५,८१२	3,880	4,082
करपूर्व कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक वस्तूंनंतर)		१,५२९	१,१५३	४,८६६	૧,७१७	૬,३૦५	७,८५१
कर नंतरच्या काळावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक वस्तूंनंतर)		१,४०४	४७७	४,५७०	8,000	৭,৬৬६	७,९०२
या कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न/(तोटा)		१,२४४	40 શ	४,७३०	8,038	६,१३८	८,३४१
पेड-अप इविवटी दोअर भांडवल (प्रति दर्शनी मूल्य रु. २)		७३६	७३६	७६६	७३६	७६६	७६७
पुनर्मूल्यांकन राखीव निधी वगळून राखीव निधी							२९,३७६
सिक्युरिटीज प्रीमियम खाते		१४,६७५	१४,६६५	१४,५४४	१४,६७५	१४,५४४	१४,५८५
एकूण संपत्ती		३१,८७७	३०,६२५	२७,९०३	३१,८७७	२७,९०३	३०,१४३
परतफेड केलेले कर्ज भांडवल/यकलेले कर्ज		११,०८०	१३,०५२	१४,३०५	११,०८०	१४,३०५	१३,७७१
कर्ज इक्किटी प्रमाण (वेळांची संख्या)		0.34	68.0	0.48	0.34	0.48	0.88
प्रति समभाग कमाई (ईपीएस)							
अ. सामान्य शेअर्स (प्रति शेअर रु. २ दर्शनी मूल्य)							
(अ) मूळ ईपीएस	₹.	3.68	8.36	११.९२	११.६९	१५.०६	२०.६१
(व) सौम्यीकृत ईपीएस	₹.	3.68	٧.३८	११.९०	११.६८	१५.०५	२०.६०
व. 'अ' सामान्य दोअर्स (प्रत्येकी रु. २ दर्शनी मूल्य)							
(अ) मुलभूत ईपीएस	₹.	एनए	एनए	१२.०२	एनए	१५.१६	२०.७१
(ब) सौम्यीकृत ईपीएस	₹.	एनए	एनए	१२.००	एनए	१५.१५	20.00
कॅपिटल रिडेम्प्शन रिझर्क्		٠,	2	2	2	2	2
डिबेंचर रिडेम्प्शन रिझर्क्		१२७	१२७	722	१२७	२११	१२७
कर्ज सेवा कव्हरेज प्रमाण (वेळा संख्या)		0.00	8.96	0.32	8.64	8.86	0.96
व्याज सेवा कत्व्हरेज प्रमाण (वेळांची संख्या)		٤٠.٥	٩.८९	4.02	9.44	8.50	4.02
				वार्षिक नाही			

वरील स्वतंत्र निकालांमध्ये कंपनीच्या संयुक्त ऑपरेशनमध्ये, म्हणजेच टाटा कमिन्स प्रायब्हेट लिमिटेड आणि तिच्या उपकंपनीमध्ये, उत्पत्र आणि खर्चांचा प्रमाणित वाटा समाविच्ट आहे.

कारांचे पुनासकोकन दि. २८ आनेसरी २०२५ रोजी रुखपरोक्षण समितीने केले आणि शिकारस केली आणि दि. २९ जानेसरी २०२५ रोजी झालेच्या संसातक संदक्षरमा बैठकीत त्यांना मान्यता दिली. वैधानिक लेखापरीक्ष डिसेंसर २०२४ रोजी संपलेच्या तिमाती आणि नक महिन्यांकरिता स्वतंत्र निकारांचे लेखापरीक्षण केले आणि एकतित आर्थिक निकारांचा मार्यादित आरक्ष संतरल.

सीठ जाहिती सेवे (लिटिंग ऑफिनोमना ऑफ डिस्मलेका विकासकेंद्रत) रेस्पूर्णनाम, २०१५ च्या रेस्पूर्णनाम ३३ ऑसरीत राडिंग एस्सानेनेकारडे दाखाउ केलेच्या वितास निकारांच्या सम्प्रीताम सकराया उताय आं ६. ३१ डिस्स २०१४ रोवी संस्थेत्य निमाने आणि तत्र महिन्याने योच्या स्वकार <u>क्राम्पूर्णनाम स्वकार क्राम्पूर्णनाम स्वकार क्राम्पूर्णनाम स्वकार क्राम्पूर्णनाम स्वकार क्राम्पूर्णनाम स्वकार क्राम्पूर्णनाम स्वकार क्राम्पूर्णनाम स्वकार स्वकार स्वकार स्वकार स्वकार क्राम्पूर्णनाम स्वकार क्राम्पूर्णनाम स्वकार स्व</u>



गिरीश वाष कार्यकारी संचालक (डीआयएन ०३११९३६१)

TATA POWER RENEWABLE ENERGY

TATA POWER RENEWABLE ENERGY LIMITED
Corporate Centre, 34 Sant Tukaram Road, Carnac Bunder, Mumbai-400009
Website: www.tatapower.com/renewables
CIN 1-140nf08H/2007/DL C168314

EXTRACT OF STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 31⁵⁷ December, 2024

		Quarte	Quarter ended	
Sr. No.	Standalone	31-Dec-24	31-Dec-23 (Restated)	31-Mar-24 (Restated)
		(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
a.	Total Income from Operations	2,757.67	4,515.94	13,698.10
b.	Profit / (Loss) Before Exceptional items and tax	355.71	253.48	1,356.52
C.	Net Profit / (Loss) for the period / year	255.67	194.17	964.51
d.	Total Comprehensive Income	276.25	165.82	896.19
e.	Paid-up Equity Share Capital (Face Value: ₹10/- per share)	1,463.10	1,463.10	1,463.10
f.	Reserves (excluding Revaluation Reserve)	12,318.51	11,696.76	11,960.96
g.	Securities Premium Account	8,743.56	6,825.63	8,742.01
h.	Networth	14,163.19	13,506.95	13,775.60
i.	Capital Redemption Reserve	11.25	11.25	11.25
j.	Debenture Redemption Reserve	99.05	99.05	99.05
k.	Outstanding Debt	18,197.27	14,777.06	15,079.86
1	Earnings Per Equity Share (of ₹ 10/- each) (In ₹)			
	(i) Basic Earning Per Share- (In ₹)	1.75	1.33	6.59
	(ii) Diluted Earning Per Share- (In ₹)	1.75	1.33	6.59
m	Debt Equity Ratio (in times)	1.32	1.12	1.12
n	Debt Service Coverage Ratio (in times)*	1.55	1.38	1.02
0	Interest Service Coverage Ratio (in times)*	1.91	1.77	2.03
р	Current Ratio (in times)	1.08	0.95	0.87
q	Long Term Debt to Working Capital (in times)	8.86	18.24	32.52
г	Current Liability ratio (in times)	0.28	0.46	0.43
S.	Total Debts to Total Assets (in times)	0.47	0.41	0.41
t.	Debtors' Turnover ratio (in number of days)	171	105	144
u	Inventory Turnover ratio (in number of days)	70	45	42
٧	Bad debts to Accounts Receivable Ratio (%)	0.08%	0.00%	0.26%
W	Operating margin (%)	16.89%	9.82%	15.13%
х	Net Profit Margin (%) including exceptional item	9.27%	4.30%	7.04%

- The above is an are reviewed by designed in Price above in the above in the above is an area of the area of the above is an area of the above is an area of the above is an area of the ar

Chief Executive Officer and Managing Director

DIN 03151401



